

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

Regd. Off : 303/4/ 5, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013 (INDIA) CIN NO. L72200MH1984PLC094539

Date: 02.09.2022

To, The Manager- Listing Department **Bombay Stock Exchange Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Street, Mumbai- 400 001 Scrip Code: 540717

To,

The Manager- Listing Department **Metropolitan Stock Exchange of India Limited** Vibgyor Towers, 4th Floor, Plot No. C-62, G-Block, Dalal Bandra-Kurla Complex, Bandra (West), Mumbai- 400 098 Symbol: PQIF

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 respectively, intimating that 38th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 3.00 pm (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means. The above information is also available on the website of the Company

You are requested to kindly take above information on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For, Polo Queen Industrial and Fintech Limited

Udit Sanghai[,] Wholetime Director and CFO DIN: 06725206



Panvel resident booked for uploading communal video

Navi Mumbai: The Panvel city police booked a 29-year-old resident for allegedly posting a video on a social media platform that can create unrest between two communities. Police constable Kadhuchandra Londhe came across the video last week on a social

media platform. In his complaint, Londhe alleged that the person stated that many Hindus do not like Muslims but they will not say so. The accused, Pranit Pravin Amrute, has more than 11,000 followers on his Instagram account. No arrests have been made yet.

CRACKDOWN ON TICKET TOUTING **WR busts interstate** gang with 6 arrests

KAMAL MISHRA / Mumbai

The anti-touting team of the Rajkot Division of Western Railway (WR) apprehended six accused and busted an interstate gang involved in ticket touting, development and sale of illegal software and use of fake user IDs of IRCTC for booking tickets illegally.

The WR Railway Protection Force (RPF) seized 1,42,140 ticket valued at Rs 28,57,10,555 from the six accused. Of these, over 1,670 tickets are live (unused). These tickets have been blocked and the amount has been forfeited by the railways. Passengers who booked tickets through the gang were not able to t use them for travel.

"The first arrest was made in May 2022. The team apprehended COVID-X software user Manan Vaghela, During sustained interrogation, he admitted to purchasing the software from Kanhaiya Giri through Telegram," said an official. Details of the online transaction

SURESH GOLANI / Mira-Bhayandar

Puniab National Bank

DEFENDANT

tainers

Illegal software sold through private Telegram and Whatsapp groups Transactions made using fake KYC Paytm numbers and UPIs

IRCTS user IDs generated / verified using

fake virtual numbers and websites. Autobots used for

mass generation of fake user IDs. All communications

done through VOIP using fake names and fake virtual international numbers


made by the accused using Paytm were thoroughly examined and on the basis of the same, the RPF arrested Kanhaiya Giri from Mumbai. Giri



Software completely automated and can bypass the login security and payment OTP on IRCTS website

Servers used for ticket booking were time controlled (9.30 am to 11.30 am only) to hide identity and avoid server crackdown

Servers were set up with a capacity to book thousands of confirmed tatkal



A 21-year-old landed in the cus-

tody of the cybercrime unit at-


tached to the Mira Bhayandar-

Vasai Virar (MBVV) police on

alleged charges of posing as a fe-

tickets simultaneously in 39-119 seconds from opening time of tatkal bookings

admitted to selling and distributing multiple illgal software, including COVID-X, ANMS-BACK and BLACK TIGER. The details of other sellers / users



1,42,140 tickets

valued

at over

₹28 cr

seized

dicate and indulging in the business of selling illegal software through Telegram," an RPF official said, adding that another gang member, Aman Kumar Sharma was arrested from Mumbai on August 6 and confessed to selling personal user IDs on telegram. On the basis of his confession, Valsad resident Virendra Gupta was also arrested. Gupta too admitted to selling fake personal user IDs on telegram.

On the basis of leads provided by Aman Kumar Sharma, Abhishekh Tiwari was apprehended August 12 from Sultan pur (Uttar Pradesh). Tiwari confessed to creating fake IRCTC personal user IDs and selling them on Telegram through Sharma.

Prasad Shenolkar, under the

guidance of DCP Vijaykant

Sagar, apprehended the accused

from Mira Road on the virtue of

technical surveillance within 48

The accused had created fake

Byculla zoo welcomes people on Wed, sees over 7K visitors STAFF REPORTER

Byculla's Veermata Jijabai Bhosale Udyan, which is usually closed on Wednesday, this year welcomed the visitors on the occasion of Ganeshotsav. The citizens, especially children, were seen enjoying watching the animals

Popularly known as Ranibaug, the zoo has pulled crowd in the last few months, which is open on weekends and remains closed on Wednesdays for cleaning purposes. On the occasion of Ganeshotsav, the BMC decided to keep it

Usually closed on Wednesday, the zoo welcomed visitors on the occasion of

Ganeshotsav this year

open for the public, with the objective the citizens enjoy a day with their families, said a civic official.

The addition of new exotic animals in the zoo has attracted visitors, especially children who were seen in large numbers around the exhibit of tiger, leopard, bear and penguin as well. The Bengal tiger cub Veera and baby penguin Oscar were the centre of attraction throughout the day. The zoo recorded 7,144 visitors on Wednesday and earned a revenue of Rs 2,86,800.

The average weekday footfall is around 3,000-4,000, while it swells to 12,000-15,000 on weekends. The long weekend of four days in the last month had reported around 46,000 visitors. While during summer vacation, the zoo recorded the highest number of visitors 30,379 on one single day in May. However, the number of visitors went down due to heavy rains, and the reopening of schools



After 20 yrs, customs officer acquitted in excess assets case

IO clubbed wife's income to show huge figure, says court **BHAVNA UCHIL**

A 71-year-old retired customs officer who was booked two decades ago in 2002 in a disproportionate assets case was on Thursday acquitted by a special court which held that his excess income was only to the extent of Rs 1 lakh which amounted to only 10 per cent of his income. The court also noted that the investigating officer had clubbed the officer's wife's income to show his disproportionate assets as a huge

figure. The Central Bureau of Investigation's (CBI) Anti-Corruption Bureau (ACB) had booked PN Muralidharan Pillai, who served as preventive officer, customs department, under provisions of the Prevention of Corruption Act (PCA). Pillai was on deputa-

tion to the Air Customs of Trivandrum Airport. The agency alleged that between December 1997 and December 1999 he had amassed Rs 15.83 lakh disproportionate to his known sources of income. Among the excess assets, was Rs 9 lakh in foreign currency



rectorate dropping charges that had been recovered from against Pillai, which came Pillai's home, along with Rs 4 seven months prior to seeking sanction. It said the officer has lakh in cash.

The court noted in its judgement that Rs 4 lakh is duly accounted for in income tax returns of Pillai's wife who has an independent business as well as income from agricul-

Former tribunal member booked in disproportionate assets case

STAFF REPORTER Mumbai

The Central Bureau of Investigation (CBI) has registered a case of disproportionate assets against a former member of the Central Administrative Tribunal (CAT) and Securities Appellate Tribunal (SAT), and his wife.

According to the FIR filed by the CBI on Monday (August 29), a preliminary enquiry was registered on June 30, 2019, against the then member of CAT and subsequently a member of SAT, on the allegations that while functioning as a member of SAT at Mumbai during 2013-18 he had acquired immovable assets in his name and in the name of his wife which are disproportionate to their known sources of income. "The enquiry has revealed

that during the period from December 07, 2006, to February 19, 2018, the public servant, while posted and functioning as CAT judicial member and SAT member has accumulated movable and immovable assets in his name and in the names of his family members, which are dis-

The public servant had accumulated movable and immovable assets in his name and in the

names of family members

proportionate to his known sources of income. The enquiry further revealed that on December 07, 2006, he had joined CAT in Mumbai and relinquished the charge on December 06, 2011, after completing a tenure of five years,"



sweets kept in trays and con-In the wake of the festive season, the FDA had recently issued a list of directions to sweet-Bhogawde said. makers and shopkeepers which includes preparing sweets in hygienic conditions, use of drinking water, use by date to be mentioned while displaying sweets on counters for sale, temperature checks and medical tests of

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1, MUMBAI

O.A. NO. 433 Of 2019

V/S

Several sweetmeat shops in sory we have been taking aware-Mira Road and Bhayandar are ness sessions and food safety brazenly flouting the advisories training and certification (FOSissued by the Food and Drugs TAC) training for manufactur-Administration (FDA) authoriers and sweet shop owners to enties, including the display of 'use by date' information for loose

sure due diligence is taken while preparing, storage, distribution and over-the-counter sale of eatables. Surveillance has also been intensified," assistant FDA commissioner (Thane) Digamber He added that while sample

"Apart from issuing the advi-

testing is a regular process, two shops in Mira Road were workers to ensure that they are free from any infections and



hours.

sponse to a complaint registered by the girl's father on August 27, stating that his minor daughter was being threatened and blackmailed by the accused. A team led by police inspector Sujitkumar Gunjkar and sub-inspector

later used as a tool to blackmail them into sending more such content. The police also recovered his smartphone containing the objectionable content which proved his misdemeanour. The cybercrime unit has handed over the case and the ac-

cused - booked under relevant IPC, IT Act and stringent POC-SO sections - to the Kashimira police for further investigations.

PUBLIC NOTICE GOLD AUCTION Notice is hereby given to the public in general and the account holders in particul e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 13th September 2022 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at 022-49174401, 32/34, Church Gate House, Veer Nariman Road, Fort, Mumbai Mumbai, Maharashtra, 400001 for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice Account Number 10996100005765 10996100005757

C/219/C, Shreyas Industrial Estate, Near Jay Coach, Western Express NO. 1 Dist-Raigad in the State of Maharashtra. eptember 02, 2022 lighway, Goregaon (East), Mumbai 400063 Condition as Geo-Tagging Tender M/S RAJPUT RETAIL LIMITED is DEFENDAN Place: Mumbai / Fort FEDERAL BANK Sd/- Authorised Officer C/219/C, Shreyas Industrial Estate, Near Jay Coach, Western Express Cancelled. Tender Cost is Rs. 113.98 Crore. NO. 4 Date: 02-09-2022 For The Federal Bank Ltd. Highway, Goregaon (East), Mumbai 400063 Tender Publish in web portal www.mahatenders.gov.in And Also at on dated 24/8/2022 Regd. Office: Mindspace Juinagar, 9th Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Plot no.446, Ratjodi Village, Marve Road, Malad East, Mumbai 400095 POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar Navi Mumbai Thane - 400706 Rest of the details remain unchanged SUMMONS Phone No: +91 22 7137 7000 (CIN: L72200MH1984PLC094539) 1. WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in thi E-mail: ravindra.gupta@finopaytech.com Website: www.finopaytech.com Sd/ Registered Office: 304, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Tribunal Dt. 30/08/2022 Mumbai – 400013 Tel: 022 24935421/24817001, Fax: 022 24935420/24817047 Notice of the 16th annual general meeting and remote e-voting (V. K. Survawanshi) 2. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinar E-mail: info@poloqueen.com Website: www.poloqueen.com In continuation of our earlier advertisement dated August 27, 2022, Notice is hereby Executive Engineer manner and whereas the Application for substitute service has been allowed by this given that the 16th Annual General Meeting ("AGM") of the Members of Fino PayTech INFORMATION REGARDING 38[™] ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD M.J.P.W.M. Division Tribunal. Limited ("the Company") will be held on Friday, Séptember 23, 2022, at 12:00 noo through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility ONLY THROUGH VIDEO CONFENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) 3, You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and New Panvel DGIPR 2022-23/2660 The 38th Annual General Meeting ('AGM') of the members of Polo Quee file Written Statement/ Say on 5th September, 2022 at 12.00 noon and show cause as to to transact the businesses, as set out in the notice convening the said 16th AGM of the Industrial and Fintech Limited (the Company) will be held on, Wednesday why reliefs prayed for should not be granted. Company 28th September, 2022 at 03.00 p.m. (IST)through Video Conferencing (VC) 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in you In view of the COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs (the 'MCA') has vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, **RUBY** THE RUBY MILLS LIMITED absence. or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set ou Given under my hand and the seal of this Tribunal on this 7th day of July. 2022 in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM. Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 Registrar In view of the ongoing COVID-19 pandemic and in order to maintain the Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 5 (seal) CIN: L17120MH1917PLC000447 Debts Recovery Tribunal-1, Mumbai 2022 and all other relevant circulars issued from time to time (hereinafter collectively social distancing norms as well as to ensure safety of the people at large Regd. Office : Ruby House, J. K. Sawant Marg, Dadar (W) Mumbai-400 028 referred to as "MCA Circulars") has issued clarifications/relaxations on holding the Phone No.: (022) 2438 7800 / 3099 7800, Fax No.: +91-22-2437 8125 the AGM will be convened through VC or OAVM and the same will be in Annual General Meeting through Video Conference (VC) or Other Audio Visual Means Email Id : info@rubymills.com, Website : www.rubymills.com accordance with the Companies Act, 2013 (the Act) read with Circulars (OAVM) and other incidental matters in connection of the same, In terms of the said केनरा बैंक NOTICE OF 106th ANNUAL GENERAL MEETING issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and the Circulars MCA Circulars, the 16th Annual General Meeting (AGM) of the members will be held through video conferencing (VC) or other audio-visual means (OAVM). Hence, Members Canara Bank NOTICE is hereby given that pursuant to applicable provisions of the Companies ssued by Securities and Exchange Board of India (SEBI Circulars). The Act 2013 (the Act) Bules made thereunder and relevant circulars issued by the can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM. Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India BRANCH: FORT MAIN, FORT, MUMBAI [DP CODE: 0108] Members attending the AGM through VC/OVAM facility shall be counted for the purpose (SEBI), the 106th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, September 23, 2022 at 4:30 P. M. physically at The Ruby, Lobby level, 102 of the Companies Act, 2013 and Annual Report 2021-2022 is being of reckoning the quorum under Section 103 of the Act. The venue of the Meeting shall be **POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]** sent to the Members of the Company through electronic means whose edeemed to be the Registered Office of the Company i.e. Mindspace Juinagar, 9th Floor 29 Senapati Bapat Marg, Dadar (w), Mumbai-400 028, to transact the businesses mail addresses are registered with the Company/Registrar and Share Whereas:The under signed being the Authorized Officer of the Canara Bank Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar Navi Mumba as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of the AGM and under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Thane - 400706. Transfer Agent ('RTA')/ Depository Participants ('DPs'). under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dated 02/05/2022, calling upon the Borrower M/s Eagle Steels Rolling Mills Private Limited to repay the amount mentioned in the notice, being Rs. 51,37,99,700.62 (Rupees Fifty One Crore Thirty Seven Lakh Ninety Nine Thousand Seven Hundred and Sixty Two Paisa only) within 60 days from the date of receipt of the said notice. inual Report for F. Y. 2021-22 have been sent to all the members on Septembe Dissemination on the Website: Members are provided with the facility to attend the AGM through the electronic platforr 01, 2022 whose email IDs were registered with the Company / Depository Participant(s) the details of which are provided in the notice to the AGM. The facility for appointment o Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of An electronic copy of the Annual Report 2021-2022 of the Company, inte Proxies by Members will not available since this AGM is being held through VC/OVAM date i. e. Friday, September 16, 2022 may cast their vote electronically on the Ordinary alia, containing the Notice and the Explanatory Statement of the AGM wil and Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system o The Notice of the AGM along with the Audited Standalone and Consolidated Financia be available on the website of the Company at www.poloqueen.com SDL from a place other than venue of AGM ("remote e-voting") Statements and Reports of the Board of Directors and the Auditors for the Financial Year websites of the Stock Exchanges viz, BSE Limited at www.bseindia.com 31^ª March, 2022 has been sent on September 01, 2022, in electronic mode to al Members whose email addressess are registered with the Depository Participant(s) The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 4, 8 & 9 of the said Rule on this **30th day of August of the year 2022**. All the members are informed that: and on the website of Satellite Corporate services Limited at The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be or the Company / RTA. Aforesaid documents are also available on the Company' transacted through voting by electronic means; http://www.satellitecorporate.com and on the website of Centra The remote e-voting shall commence on Tuesday, September 20, 2022 at 09:00 A. M website www.finopavtech.com. Person whose name is recorded in the Register of Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. The remote e-voting shall end on Thursday, September 22, 2022 at 05:00 P. M. Members/Beneficial Owners maintained by the depositories as on September 16, 2022 The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank, Fort Main Branch for an amount of Rs. 51,37,99,700.62 (Rupees Fifty One Crore Thirty Seven Lakh Ninety Nine Manner of registration of e-mail address: The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Frida (cut-off date) shall be entitled for remote e-voting or e-voting during the AGM. Any lembers who have not registered their email address with the Company September 16, 2022. members holding shares in physical/ electronic mode and have not registered thei Any person, who acquires shares of the company and becomes a member of th email Id with the Company/ DP may send their request to the company for obtaining ar are requested to follow the below process to register their e-mail address Thousand Seven Hundred and Sixty Two Paisa only) and interest therein. The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, i respect of time available, to redeem the secured assets. e -copy of the AGM Notice along with Annual Report on <u>ravindra.gupta@finopaytech.con</u> quoting their name and folio number. Members who wish to register their email ID may Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date Members holding shares In the Members are requested to register, i.e. Friday, September 16, 2022 may obtain the login ID and password by sending a update the same with the RTA to hysical form espect of time ava request at following email IDs: refer notes to AGM notice for detailed instructions, Members attending the meeting who DESCRIPTION OF THE MOVABLE AND IMMOVABLE PROPERTY service@satelitecorporate.com/Com a) info@rubymills.com have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the meeting, facility b) helpdesk.evoting@nsdlindia.com any to secretarial@pologueen.com. **MOVABLE PROPERTY** NAME OF TITLE HOLDER SL. NO. to vote during the meeting through e-voting will be made available c) vinod.y@bigshareonline.com Members holding shares In the Members are requested to register Details of instructions for e-voting are given in AGM Notice. The AGM notice is also Stock and book debts as at 31-01-2022 based M/s Eagle Steels Rolling 1 embers may note that: Dematerialized form update the same with their DPs available on Company's website www.finopaytech.com and on National Securities Mills Private Limited on the statement submitted.) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time Depository Limited ("NSDL") website https://www.evoting.nsdl.com. The remote Plant and machinery/electrical installatic rolls/dies to make angle/beam/channels. 2 M/s Eagle Steels Rollin for voting and once the vote on a resolution is cast by the members, the members shall Manner of Casting Votes: e-voting period shall commence on Tuesday, September 20, 2022 at 9:00 a.m. (IST Mills Private Limited not be allowed to change it subsequently; The Company is pleased to offer the e-Voting facility, before the AGM through and ends on Thursday, September 22, 2022 at 5:00 p.m. (IST). During this period, The facility for voting at the AGM shall be made available through e-voting facility by **IMMOVABLE PROPOERTY** NAME OF TITLE HOLDER SL. NO. remote e-Voting and during the AGM through e-voting system, to its shareholders of the Company, holding equity shares as on the cut-off date may cast their NSDL All that piece and parcel of the land and building under Plot No. C - 4/1, Taloja Industrial Estate within the village limits of Navade, Admeasuring 3430 m2 situated within the Registration District of Raigad and Sub District of Panyel and within the limits of Maharate Industrial Davidement shareholders in respect of the business to be transacted at the AGM and vote electronically. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM may Person who has acquired shares of the Company after sending of the Notice/Annua for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; Report and hold such shares on cut-off date, may send a requisition to NSDL at emai) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia through electronic means. evoting@nsdl.co.in for obtaining login ID and password for remote e-voting or voting owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the In case e-mail ID is registered Detailed procedure w.r.t. e-Voting will be at the AGM and may send a requisition for e-copy of the Annual Report and Notice facility of voting (remote e-voting as well as e-voting facility to be provided at the AGM). the limits of Maharastra Industrial Developme ith the Company/RTA/DP sent to the registered e-mail ID and also convening the AGM. Members may participate in the AGM even after exercising his Corporation Bounded by:East : Plot No. 15, West : Plot No. C - 3,North : Plot No. C - 24 , South : Plot No. C - 4 The Notice of the AGM along with instructions on e-voting is available on the will be available in the Notice of AGM. her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again at the Company's website **www.rubymills.com** and also on the website of NSDLL i. e meeting. The Company shall provide e-voting facility to enable members to cast their In case e-mail ID is not registered Detailed procedure w.r.t. e-Voting will be www.evoting.nsdl.com and in case of any queries, members may refer to the Frequently All that piece and parcel of the land and building under Plot No. C - 24, Taloja Industrial Estate, Admeasuring 9100 m2 situated within the village limits of Navde and outside the limits of Muncipal Council, Taluk and Registration Sub-District Panvel, Registration District Raigad and within the limits of Maharastra Industrial Development Corporation. Bounded by:East : Plot No. C - 23, West : Plot No. C - 25,North : Road, South : Plot No - C - 4 available in the Notice of AGM. with the Company/RTA/DP sked Questions (FAQs) and e-voting user manual for members at the help section of vote during the meeting. 2 For detailed instructions pertaining to e-voting and Technical Assistance for attending www.evoting.nsdl.com or contact Ms. Anuradha Tendulkar, Company Secretary and A person, whose name is recorded in the Register of Members of the AGM, members may please refer the notes given in the AGM Notice. For any guidance compliance Officer of the Company at the Registered office of the Company or on email Company, as on the cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2022 or grievances about e-voting, members may refer the Frequently Ask Questions (FAQ) ID: cs@rubymills.com. In case of any assistance with regards to using the technology only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote efore or during the meeting, please contact on the Helpline number + 91 022 24387969 and e-voting manual for members at the Downloads Section of https:/ By the order of the Board e-Voting or through e-Voting system during the AGM. www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800222990 or contact Company Secretary For The Ruby Mills Limited at ravindra.gupta@finopaytech.com. For Polo Queen Industrial and Fintech Limited Sd **Bharat M. Shah** Mr. Udit P. Sangha Authorized Office Managing Director Date: September 02, 2022 Place : Mumbai Wholetime Director and CFC Date: 30.08.2022 Canara Bank Fort Main Branch DIN: 00071248 Date : September 02, 2022 Place: Navi Mumbai Place: Mumbal Dated: 02.09.2022 DIN: 06725206

Rameshwar Media

the CBI stated in its FIR. He was again appointed for the second term as CAT member (judicial) on December 30, 2011, whereby he remained posted at the Mumbai Bench, Ahmedabad Bench and the Principal Bench (New Delhi). He relinquished charge of the office of Principal Bench on February 19, 2013. Subsequently, agency officials claimed he was appointed as SAT mem-

tural land in her home state

and income from rental prop-

erty. The amount was paid by

a prospective buyer for her flat

in Boisar as earnest money.

The court held that the

amount thus has to be consid-

ered as the wife's income. It

held upon calculations that

Pillai was found in excess of

The court said the sanction-

ing authority that had granted

the sanction to prosecute the

accused, a public servant, had

been kept in the dark about an

order for the Enforcement Di-

"selectively withheld" and

"wilfully avoided" to consider

the amounts (of wife's in-

come). It held that no dispro-

portionate assets were found

as alleged by the prosecution.

only Rs 1.05 lakh.

ber and assumed charge between February 20, 2013, and February 19, 2018.

"The enquiry further disclosed that during the check period from December 2006 till February 2018, the public servant was found in possession of disproportionate assets to the tune of Rs 4.44 crore in the form of immovable and movable proper-




FINO PAYTECH LIMITED CIN: U72900MH2006PLC162656

For Fino Pay Tech Limite

Sd/

Ravindra Gupta

Company Secretary



slapped with a fine of Rs 50,000 and Rs 25,000, respectively, for not displaying the use-by-date board. "People can call us on our toll-free number - 1800 222 365 to register complaints," he said.

Youth poses as girl online to **Mira-Bhayandar sweet** shops flout FDA advisory get nude pics of minor, held skin diseases. SURESH GOLANI / Mira-Bhayandar

डिलिगंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः मएफविंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १८ वा मजला, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३, सीआयएन क्र. एल२२१२५एमएच२००५पीएलसी१५१३७७, दूरध्वनीः +९१ २२ ७११०६१२३४ संकेतस्थळः www.dnaindia.com ईमेल आयडीः complainceofficer@dnaindia.com

सभासदांची सूचना - ई मेल पत्ता नोंदणी

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता कंपनीच्या सभासदांची १७ वी (सतरावी) वा**र्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम) सिक्युरीटीज औड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेब् सर्व्युलर्स') द्वारे निर्गामित अनुक्रमे, दिनांक १२ मे, २०२० रोजीचे सेबी सर्व्युलर्स क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/ हा (स्वाउ) माञावजार (४) १२२२२) १३ (सर संयुत्तर) जाण सहवावता (फाग्र प्रुवाक भारत माट्यसंस्वातात) निर्मिति दितांक मे ५, २०२२ रोजीचे सर्वमाधरण संयुत्तर क्र. ०२/२०२२ सहवावता सिक्युरीटीव अँड एक्स्वेंव बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स अँड डिस्ल्लोचर (क्वायसेंट्र्स) रेप्य्लेशन्स, २०१५ आणि त्यानव्ये नियमावटी आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी ("**अधिनियम**") नुसार (एकत्रितपणे उल्लेखावे "एमसीर सर्क्यलर्स") नॅशनल सिक्यरीटीज डिपॉझिटरी लिमिटेडदारे परविण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी"). अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे शुक्रवार, ३०सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.३० वा. घेण्या येणार आहे.

संबंधित सर्क्युलर्सनुसार, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना समाविष्ट वित्तीय विवरणपत्र, संचलकांचे अहवाल, लेखापरीक्षकांचे अहवाल आणि त्याप्तह जोडलेले इतर सर्व आवश्यक प्रपत्रे कंपनी वा डिपॉझिटरीज यांच्याकडे नॉट्णीकृत असणाऱ्या ई–मेल पत्यावर सर्व सभासदांना ईमेलद्वारे पाठविण्यात येतील. वरील प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ असे www.dnaindia.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेट (बीएसई) आणि www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई; (मार्थ्य) जान क्रम्म्याः अन्यात्वात्रात्रा जान नामारा राज एतर्वन जान त्रावना राज्य (१९९२) www.nseinida.com येथेदेखील अनुक्रमे आणि एसएसडीएलने मेकेतस्यळ www.evoling.nsdl.com येथेदेखील उद्यत्वध असेल. एवीएमची सूचना नॅशाल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") संकेतस्थळ www.evoling.nsdl.com येथेदेखील उपलब्ध असेल. ज्या भागधारकांद्वारे रिमोट ई–मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एजीएमची सूचना प्राप्त झालेली नाही, कंपनीने

त्यांच्यासाठी संबंधित संबर्धुतर्सनुसार त्यांच्या ई–मेल पत्ता नोदणीकरिता, त्यांचे प्रबंधक आणि भाग हस्तांतरण यांच्यासाठी संबंधित संबर्धुतर्सनुसार त्यांच्या ई–मेल पत्ता नोंदणीकरिता, प्रक्रिया खालीलप्रमाणेः

(i) तात्पुरती नोंदणीः

नंबंधित सर्क्यलर्सनसार, प्रत्यक्ष भागधारकांसह भागधारक ज्यांनी त्यांचा पत्ता नोंदणीकत केलेला नाही, त्यांनी तात्पर स्वायंत संयुधानुद्वार, प्रायंत्र नागयारकांत्र नागयारक ज्याना रायांत्रा रागा गर्या भूता करणा नाहा, रायांना णापुर कंपनीचे आरटी यांना https://linkintime.co.in/emailreg/email_register.html लिंक क्लिक करून त्यांचा ई मेल आयडी मिळविय्याकोर्सता नोंटणीकृत करावे आणि त्यांनंतर मार्गदर्शनाप्रमाणे नोंटणी प्रक्रिया पूर्ण करावी. ई वेलच्या यशस्वी नोंदणीपश्चात, भागधारकांना एनएसडीएलकडून एजीएमकरिता ई-मतदान शक्य होण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह ई-मतदानाकरिता प्रक्रिया आणि विव २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमर्च सॉफ्ट कॉपी मिळविता येईल. ई-मेल पत्ता नोंदणीसंदर्भातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, भागधारकांर्न rnt.helpdesk@linktime.co.in यांना लिहावे आणि ई-मतदानाकरिता चौकशीच्या बाबतीत, एनएसडीएल यांन evoting@nsdl.co.in येथे लिहन कळवावे.

(ii) डिमॅट भागधारकांकरिता कायमस्वरूपी नोंटणी

सदर स्पष्ट करण्यात येत आहे की, ई–मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीकरिता, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सद्वारे विहित खालील प्रक्रियेद्वारे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सह धारण डिमॅटसंदर्भात त्यांच्या ई-मेल पत्ता नोंदर्ण करण्याची सभासदांना विनंती आहे.

ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी स्वरूप

. एजीएमच्या सूचनेतील नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सभासदांना रिमोट ई–मतदान सुविधा ('रिमोट ई-प्रतदान') कंपनी पुरवित आहे. रिपोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत न दिलेल्या संभासदांना एजीएमदरम्या ई-मतदान ('ई-मतदान') पद्धतीद्वारे मतांची सुविधादेखील कंपनी पुरवित आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग आणि दरम्यान ('ई-मतदान') तसेच एजीएमपूर्वी ई-मतदान ('रिमोट ई-मतदान') करिता तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात आली असून तुम्हाला लवकरच पाठविण्यात येईल

डिलिगंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरित ज्योती उपाध्याय

स्थळः मुंबई

तारीखः सप्टेंबर ०१, २०२२

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदस्यत्व क्र. ए३७४१०

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड (सीआयएन: एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९) नोंदणीकृत कार्यालय: ३०४, ए टू झेड औद्योगिक परिसर, जी. के. मार्ग, लोअर परेल (प), मुंबई - ४०००१३ दूरध्वनी : ०२२ २४९३५४२१/२४८१७००१, फॅक्स : ०२२ २४९३५४२०/२४८१७०४२०/२४८१७०४७ ई-मेल : info@poloqueen.com संकेतस्थळ: www.poloqueen.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे होणाऱ्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणा आहे, जी एजीएम बोलावण्यासाठी प्रसारित केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभमीवर आणि सामाजिक अंतराचे नियम राखण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, एजीएम व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे बोलावली जाईल आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांसह (एमसीए परिपत्रके) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेल्या परिपत्रकांसह वाचीत ती कंपनी कायद्या , २०१३ (अधिनियम) अनुसार होईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ आणि वार्षिक अहवाल २०२१-२०२२ अंतर्गत स्पष्टीकरणात्मक विधानासह एजीएमची सूचना कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविली जात आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफ्फर एजंट (आरटीए)/ डिपॉझिटरी सहभागी (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत.

संकेतस्थळावर प्रसार :

कंपनीचा वार्षिक अहवाल २०२१-२०२२च्या इलक्ट्रॉनिक प्रति, त्यासोबत एजीएममधील स्पष्टीकरणात्मक विधान समाविष्ट, कंपनीच्या www.poloqueen.com स्टॉक एक्सचेंज चे संकेतस्थळ उदा, बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर आणि कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या (सीडीएसएल) वेबसाइत www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि ई-मेल

सदस्यांच्या नोंदणीची पद्धत :

ज्यांनी नोंदणी ई-मेल पत्त्याची नोंदणी केली नाही त्यांनी त्यांच्या ई-मेल पत्ता नोंदणी करण्यासाठी कंपनीच्या प्रक्रिय फॉलो करण्याची विनंती करण्यात येत आहे:

I	भौतिक स्वरूपात शेअर्स धारण	आरटीए सोबत service@satelitecorporate.com/					
	करणाऱ् या सदस्यांना	Comp any to secretarial@poloqueen.com वर नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.					
I	डिमटेरिअलाइज्ड फॉर्ममध्ये	विनंती केली जाते की त्यांनी त्यांच्या डीपी सोबत					

मते टाकण्याची पद्धतः

शेअर्स धारण करणाऱ्या सदस्य नोंदणी/अद्ययावत करा.

कंपनीला रिमोट ई-व्होर्टिगद्वारे एजीएमपूर्वी आणि एजीएम दरम्यान ई-व्होर्टिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. – मतदान प्रणाली, एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्य संदर्भात भागधारकांना आणि या उद्देशासाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाची मविधा टेण्यामाठी मीडीएमएलची नियक्ती केली आहे

given a managed a fer to Gamma and					
कंपनी/आरटीए/डीपीकडे ई-	ई-वोटिंग च्या संबंधात तपशीलवार प्रक्रिया नोंदणीकृत ई-				
मेल आयडी नोंदणीकृत	मेल आयडीवर पाठवले जाईल आणि एजीएमच्या				
असल्यास	नोटिसमध्ये देखील उपलब्ध असेल.				
1041 1000 1001 1001 10 141 14	The second secon				



- बी. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले आहे यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु त्यांना पुन्हा मतदानाचा अधिकार राहणार नाही.
- सी. ज्यांचे नावे सदस्यांचे नोंदवहीमध्ये नोंदीत किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभकारी मालकांचे नोंदवहीमध्ये आहे फक्त अशाच व्यक्तींना दुरस्थ इ-मतदानची सुविधा तसेच एजीएममध्ये ई-मतदानाच्या हक्कदार असेल.
- -मतदानाशी संबंधित तक्रारींबाबत उत्तरे देण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीचे संपर्क तपशीलः श्रीम कृष्णा शाह, कंपनी सचिव, २/ १३-१४, गोरवा इंडस्ट्रियल इस्टेट, गोरवा रोड, वडोदरा- ३९००१६

दूरध्वनी क्रमांकः ०२६५-२२८०१८०. इमेलः secretarial@mercurylabs.com मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेडसाठी सही/-स्थानः मुंबई कृष्णा शाह दिनांकः ०२ सप्टेंबर २०२२ कंपनी सचिव

अरिहंत बँक श्री अरिहंत को-ऑप. बँक लि. ख्य कार्यालयः जीबी १०ए आणि बी, कर्म स्तंभ, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३ दूरध्वनी क्रः २५७९९३२६/९६१९४८६६२२, फॅक्सः २५७९९३२३ ईमेलः acblho@arihantbank.com संकेतस्थळः www.arihantba ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री अरिहंत को–ऑपरेटिव्ह बॅंक लि. च्या सभासदांची ३९वी

वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी द. ३.०० वा. महाकवी काळीदास नाट्य मंदिर, पी. के. रोड, मुलुंड (प), मुंबई–४०० ०८० येथे खालील कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे

PUBLIC NOTICE

(Under the Bye-law 35) Mrs Marietta Correia Member of the Golden Pebble Co-op. Hsg. Society Ltd, having address Flat No. G9, Golden Pebble Co-op. Hsg. Society Ltd., Sunder Nagar Road No. 2, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098 and holding Flat No. G9 in the building of the society. Mrs. Marietta Correia died on 23.12.2005 without making proper nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ roperty of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims objections for transfer of share and interest of the deceased member in capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the decreased member in the capital / property of the society in such manner as s provided under the Bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provide under the Bye-laws of the society Adv. Mohan Chandra. Mohan Chandra & Associates, Unit No.109, 1st Floor, Creative Indl. Estate, Sunder Nagar Road No. 2,

Kalina, Santacruz (E), MUMBAI 400098

For & on behalf of Golden Pebbles Co-

Place: Mumbai

सही/

Date : 02nd September, 2022.

op. Hsg. Soc. Ltd.



कब्जा सूचना (कलम १३(४))

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वर प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२/०५/२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. ईंगल स्टील्स रोलिंग मिल्स प्रायवहेट लिमिटेड यांस सूचनेतील नमुद रक्षम रु. ५१,३७,९९,७००.६२ (रुपये रकावन्न कोटी सदतीस लाख नव्यान्नव हजार सातशे आणि बासष्ट पैसे मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम २३(४) सहवाचता सदर रुलच्या नियम ४, ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३० **ऑगस्ट** २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बॅंक, फोर्ट मेन शाखेच्या रक्कम रु. .१,३७,९९,७००.६२ (रुपये एकावन्न कोटी सदतीस लाख नव्यान्नव हजार सातशे आणि बासष्ट पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जाते.

जगम आणि स्थावर मिळ	कतीचे वर्णन
जंगम मिलकत	नामाधि

• • · ·

अनु.	जंगम मिळकत	नामाधिकार धारकाचे नाव	
क्र.			
۶	जमा केलेल्या स्टेटमेंटच्या आधारे स्टॉक आणि बुक डेब्ट	मे. ईगल स्टील्स रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड	
2	अँगल/बीम/चॅनेल्स बनवण्यासाठी मशिनरी/ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन रोल/डाय	मे. ईगल स्टील्स रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड	
अनु. क्र.	स्थावर मिळकत	नामाधिकार धारकाचे नाव	
\$	महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेटच्या हद्दीमधील आणि पनवेलच्या उप जिल्हा आणि रायगडच्या नोंदणीकृत जिल्ह्यामध्ये स्थित मोजमापित ३४३० एम२ नावाडेच्या गाव हद्दीमधील प्लॉट क्र. सी – ४/१, तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट अंतर्गत जमिन आणि इमारतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेनुसार: पूर्व: प्लॉट क्र. १५, पश्चिम: प्लॉट क्र. सी – ३, उत्तर: प्लॉट क्र. सी – २४, दक्षिण : प्लॉट क्र. सी – ४.	मे. ईगल स्टील्स रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड	
\$	महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेटच्या हद्दीमधील आणि नगरपरिषद, तालुका आणि नॉदणीकृत उप-जिल्हा पनवेल, नॉदणीकृत जिल्हा रायगडच्या हद्दीबाहेरील आणि नावाडेच्या गाव हद्दीमध्ये स्थित प्लॉट क्र. सी - २४, तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट, मोजमापित ९१०० एम२ अंतर्गत जमिन आणि इमारतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेनुसार: पूर्व: प्लॉट क्र. सी - २३, पश्चिम : प्लॉट क्र. सी-२५, उत्तर. सरता, दक्षिण: प्लॉट क्र. सी-४.	मे. ईगल स्टील्स रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड	
दिनांक स्थळ	' : ३०.०८.२०२२ मंबर्ड	प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक फोर्ट मेन शाखा	

	३० जून, २०२२ रोजी संप	लेली तिमाहीव	करिता अलेखा	परिक्षित विर्त्त	ोय निष्कर्षांचे	विवरण		
	तप्रशील	अलिप्त			एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष संपलेल		ो तिमाही	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित	
ع	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१४.०४	१६.१४	٥٥.٤٧	१४.०४	१६.१४	७७७.५	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	(६२.९१)	(१०४.४९)	(३७९.२६)	(५२.२५)	(१०४.४९)	(६६७.९०	
ŝ	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	(६२.९१)	(१०४.४९)	(१२६७.३३)	(६२.९१)	(१०४.४९)	(१४४४.४३)	
8	करपश्चात आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा	(६२.९१)	(१०२.५७)	(११४७.२०)	(६२.९१)	(१०२.५७)	(१३२०.१४	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(६२.९१)	(१०२.५७)	(११४८.७९)	(६२.९१)	(१०२.५७)	(१३१८.६०	
ξ	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	
હ	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-		
٢	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (ओसीआय करपूर्व)(मूलभूत आणि सौम्यिकृत) (अवार्षिक)	(१.९८)	(३.२३)	(३६.१३)	(१.९८)	(३.२३)	(४१.५८	
टिपा (ए) (बी) (सी) (डी)	: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वर्य एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् www.nseindia.com व www.bs वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले अ वित्तीय निष्कर्ष आणि प्रमाणकांच्या पुनर्विलोकनात संचालक मं अवलंबून होते व त्यानुसार अभिलिखीत केले. कंपनी एकाच व्यवसाव विभागात म्हणजेच टेक्सटाईल्सचे उत्प ण : मुंबई	ोल एक उतारा आहे. seindia.com वर उपत णि संचालक मंडळाने डळाने पुरवलेले निष्क	सदर वित्तीय निष्कर्षां लब्ध आहे. त्यांच्या ३० ऑगस्ट, र्ष, ह्या वित्तीय निष्कर्षां	वे संपूर्ण विवरण कंप २०२२ रोजी झालेल	नीची वेबसाईट www या बैठकीत मंजूर केले 11 संचालकांनी बनवले	v.bombayrayon.com	n वर आणि स्टॉक वेवरणे यावर आरपी	

NSHOKN

अशोका बिल्डकॉन लिमीटेड

सीआयएन : L45200MH1993PLC071970 नोंदणीकृत कार्यालय : स. नं. ८६१, अशोका हाऊस, अशोका मार्ग, वडाळा, नासिक - ४२२ ०११ फोन : ०२५३-६६३३७०५, फॅक्स : ०२५३-२२३६७०४; वेबसाइट : www.ashokabuildcon.com; इ मेल : investors@ashokabuildcon.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

अशोका बिल्डकॉन लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /इतर ऑडिओ व्हिज्युअल

ई-वोटिंगच्या संबंधात तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये उपलब्ध असेल.

एखादी व्यक्ती, जिचे नाव सेंट कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये, कट-ऑफ तारखेला म्हणजे बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदवले गेले आहे, ती एजीएम दरम्यान केवळ दूरस्थ ई-वोटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

पोलो क्वीन इंडस्ट्रियल आणि फिनटेक लिमिटेड साठी सही/- श्री. उदित पी. संघाई पूर्णवेळ संचालक आणि सीएफओ दिनांक: ०२.०९.२०२२ डीआयएन : ०६७२५२०६



रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई पिन: ४०००९२, महाराष्ट्र. प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तेची पुनर्रचना आणि प्रतिभूत हित अंमलबजावणी कायदा, २००२ च्या अंतर्गत सूचना

कर्जदार/गहाणकारचे नाव:

ठिकाण : मुंबई

१. श्री मनीष ईश्वरलाल जैन **(कर्जदार/गहाणकार)**, ७ वा मजला, मंगल संदेश, प्लॉट क्रमांक ४९० १७वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, जिल्हा: मुंबई, राज्य: महाराष्ट्र. पिन कोड: ४०००५२. २. श्री ईश्वरलाल एस जैन **(कर्जदार/गहाणकार)**, ७ वा मजला, मंगल संदेश, प्लॉट क्रमांक ४९०, १५ वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, जिल्हा : मुंबई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड : ४०००५२

(सरफेसी कायदा)

३. मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), २०७ धनराज इंडस्ट्रियल इस्टेट, लोअ परेल, मुंबई, जिल्हा: मुंबई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड : ४०००१३.

याद्वारे उपरोक्त कर्जदारांना आणि तारणधारकांना नोटीस देण्यात आली आहे की उपरोक्त कर्जदारांन रु.१०.६९.००.०००/- (रु. दहा कोटी एकोणसाठ लाख फक्त) ची आयडीबीआय बँक लिमिटेड (आयडीबीआय बँक) द्वारे व्यवसायाच्या गरजांसाठी मालमत्तेवर कर्जाद्वारे आर्थिक मदत मंजूर करण्या आली. सदर आर्थिक सहाय्याच्या मंजुरीच्या अनुषंगाने, श्री मनीष ईश्वरलाल जैन, श्री ईश्वरलाल एस जैन आणि मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आवश्यक कर्ज आणि सुरक्षा दस्तऐवज कार्यान्वित केले होते. सदर आर्थिक सहाय्य इतर गोष्टींबरोबरच, गहाण ठेवून सुरक्षित केले गेले आहे. खार्ल नमूद केलेल्या मालमत्तेच्या मालमत्तेच्या टायटल डीड्स जमा करून ३० मार्च २०१५ आणि ११ मे २०१ रोजीच्या कर्ज करारांच्या संदर्भात उपरोक्त कर्जदारांनी उक्त आर्थिक सहाय्याची परतफेड करण्यात चूव केल्यामुळे, कर्जदारांच्या खात्याचे पुस्तकांमध्ये अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) म्हणून वर्गीकरण करण्या आले आहे. आयडीबीआय बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्य संदर्भात उपरोक्त कर्जदारांनी केलेल्या चुका लक्षात घेऊन, आयडीबीआय बँकेने दि.०५.०५.२०२१ रोजीच्या त्यांच्या पत्राद्वारे, व्याज आणि एकूण इतर पैशांसह रु.९,७९,८४,०४५/– (रु. नऊ कोर्ट एकोणऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार पंचेचाळीस फक्त), च्या आर्थिक सहाय्य घोषित केले आहे. कर्जदारांद्वारे तात्काळ देय आणि देय असलेल्या आणि कर्जदारांना आयडीबीआय बँकेला सदर रकमा त्यावरील पुढील व्याजासह एकत्रितपणे भरण्याचे आवाहन केले., त्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे करार दराने १०.०३.२०२१ पर्यंत रु. ९,७९,८४,०४५/- (रु. नऊ कोटी एकोणऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजा पंचेचाळीस फक्त) श्री मनीष ईश्वरलाल जैन (कर्जदार), श्री ईश्वरलाल एस जैन (सह-कर्जदार) आणि मे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड (सह-कर्जदार) यांना खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याज, देय/वसुली होईपर्यंत करारानुसार दराने आयडीएफसी बँकेला देय आहेत. आयडीबीआय बँकेकडून सरफेएसआय कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत कर्जदार/गहाणखतदारांच्य संबंधित पत्त्यावर ''पोच देय असलेल्या नोंदणीकृत पोस्ट'' द्वारे आवश्यक नोटीस जारी करण्यात आली होती जी विना-सेवा परत करण्यात आली होती. उपरोक्त लक्षात घेता, हे सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३ (१) च्या तरतुदीनुसार सार्वजनिक नोटीस जारी केली जात आहे

कृपया लक्षात ठेवा की तुम्ही आयडीबीआय बँकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय,कोणत्याही सुरक्षित . मालमत्तेचे हस्तांतरण किंवा अन्यथा (तुमच्या व्यवसायाच्या सामान्य मार्गाव्यतिरिक्त) करू शकणार नाही, त्यामध्ये अयशस्वी झाल्यास, सरफेसी कायद्याच्या कलम २९ अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी तुम्ही पात्र असाल. उपरोक्त मालमत्ता सोडविण्याच्या संदर्भात आम्ही कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेळोवेळी आपले लक्ष वेधत आहोत.

अशा परिस्थितीत, कर्जदार/गहाणकाराना, पुन्हा एकदा, वरील तारखेपासून साठ दिवसांच्या आत उपरोत्त रक्कम भरण्याची विनंती केली जाते, जर असे झाले नाही तर आयडीबीआय बॅंक, सुरक्षित कर्जदार म्हणून सरफेसी कायद्याच्या तरतुर्दीनुसार तसेच आयडीबीआय बँकेला तिची देय रक्कम वसूल करण्यासाठी उपलब असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार त्याचे प्रतिभूत हिताची अंमलबजावणी करण्यास पात्र असेल.

मालमत्ता/मालमत्तेचा तपशील: गहाण ठेवलेली मालमत्ता

फ्लॅट क्रमांक ७०१, संपूर्ण सातवा आणि आठवा मजला, मंगल संदेश, प्लॉट क्रमांक ४९०, १७वा रोड खार (पश्चिम), मुंबई, जिल्हा : मुंबई, राज्य: महाराष्ट्र पिन : ४००० ०५२. दिनांक: ०१.०९.२०२२ सही अधिकृत अधिकारी, आयडीबाआय बँक लि ठिकाण: मुंबई

१. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्त वाचन आणि निश्चितीकरण

२. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता नफा आणि तोटा लेखा आणि ३१ मार्च, २०२२ रोजी लेखापरीक्षित ताळेबंदासह वार्षिक अहवाल समजून घेणे आणि स्वीकारणे.

मे. शिंदे नायक अँड असोसिएटस् (चार्टर्ड अकाऊंटंटस्) यांच्याकडून ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वैधानिक लेखा अहवाल समजून घेणे आणि स्वीकारणे ४. वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता पूर्वोक्त वैध लेखाचा सुधारित अहवाल समजून घेणे आणि

स्वीकारणे विद्यमान वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक बजेट आणि विकास योजनेची नोंद करून होणे

वैधानिक आणि समवर्ती लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस अनुसंमती देणे व समवर्ती लेखापरीक्षकांचे पारिश्रमिक ठरवण्यासाठी संचालक मंडळास प्राधिकृत करणे संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे. शिंदे नायक अँड असोसिएट्स (चार्टर्ड अकाऊंटंटस) ची नियुक्ती केली आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी समवर्ती लेखापरीक्षक म्हणून मे. जैन अँड एलएलपी (चार्टर्ड अकाऊंटंटस) ची ज्यास आरबीआयने मंजरी दिली आहे.

- सदर वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती न लावणाऱ्या बँकेच्या सभासदांना अनुपस्थितीची सुट्टी मंजूर करणे आणि अनुपस्थितीच्या सुट्टीकरिता विनंती करणे
- आमच्या शाखा, गोडाऊन्स आणि एटीएम मशीन्सकरिता मालकीहक तत्वावर परिसर संपादित करण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देण्यासाठी
- ९. संचालक मंडळाद्वारे शिफारस केल्याप्रमाणे तोटा झालेल्या मत्तेचा निर्लेखित करण्यासाठी प्रस्ताव समजून घेणे आणि संमत करण्यसाठी.
- १०.संचालक मंडळाने शिफारस केल्या प्रमाणे बँकेच्या उपविधीत वाढ/कपात करण्यासाठी प्रस्तावित दुरुस्त्या विचारात घेऊन मंजुर करणे.
- ११.बँकेच्या मुख्य कार्यालय अध्यक्षांना लेखी स्वरूपात किमान ८ दिवसात बँकेचे उपविधी आणि नियमावलीन्वये परवानगी देण्यात आल्याप्रमाणे, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता बँकेच्या कामासंदर्भात कोणतेही सभासदांचे प्रश्नांच्या उत्तरे देणे आणि त्यांच्यासमोर येण्यापूर्वी अन्य कोणत्याही व्यवसायाचे उपक्रम वा निकाली काढणे यासाठी १२.सभेच्या अध्यक्षाच्या परवानगीसह कोणतेही बाब यासाठी.

संचालक मंडळाच्या आदेशादारे स्थळः मंबर्ड तारीखः २० ऑगस्ट, २०२२ सही/-(अशोक सावळकर) मुख्य कार्यकारी अधिकारी

टीपाः

सभेसाठी नियुक्त करण्यात आलेली वेळ अर्थात दु. ३. ०० वा. कोरम स्थापित न झाल्यास, सभा स्थगित करण्यात येईल. स्थगित सभा त्याच दिवशी दु. ३.३० वा. घेण्यात येईल ज्याची वेगळी सूचना अथवा कोरम असणे आवश्यक नसेल. स्थगित सभेच्या अजेंडावर व्यवसायाव्यतिरिक्त स्थगित सभेत इतर कोणत्याही व्यवसायाचा व्यवहार करण्यात येणार नाही.

आ.व. २०२१–२२ साठी वार्षिक अहवाल सहीत बँकेची लेखापरीक्षित वित्तीय विवरणे व आ.व. २०२०-२१ साठी दरुस्ती/अनुपालन अहवाल सभासदांना पाहण्यासाठी मुख्य कार्यालयात कामाच्या वेळेत उपलब्ध आहेत.

जर कोणत्याही सभासदांची लेखावर कोणतेही स्पष्टीकरण किंवा माहीती घ्यायची इच्छा असल्यास त्याने/तीने लेखी स्वरूपात १६ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अध्यक्षांना उद्देशन बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचेल असे लेखी पत्र किंवा <u>chairman@arihantbank.com</u> वर ईमेल पाठवावे. जेणे करुन आवश्यक माहीती वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध असेल.

वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी ०३ सप्टेंबर, २०२२ पासून बँकेची वेबसाईट (www.arihantbank.com) वर उलब्ध असेल. वार्षिक अहवालाची छापील प्रत ०९ सप्टेंबर, २०२२ पासून शाखा/मुख्य कार्यालयातून मिळवता येईल.

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ज्या सभासदांनी त्यांच्या लाभांशावर दावा केलेला नाही त्यांनी कृपया तो ताबडतोब करावा. कृपया ध्यानांत ठेवावे की, जर २८ **फेब्रुवारी, २०२३** रोजी किंवा त्यापूर्वी आ. व. २०१८-१९ साठी लाभांशावर दावा केला नाही तर तो जप्त होऊन उप-विधी क्र. ५८ डी प्रमाणे राखीव निर्धात जमा होईल.

सभासदांनी कृपया सुलभ प्रवेश आणि सोयीसाठी अन्य कोणत्याही फोटो आयडी सहीत त्यांचे सभासद ओळख पत्र/शेअर फोलिओ क्रमांक आवावेत.

एजीएमला फक्त सद्भावमुळक सभासद हजर राहतील याची खात्री करण्यासाठी बँकेने ह्या सूचनेच्या पाठशी असलेल्या सभेस हजर राहणाऱ्या प्रत्येक सभासदाकडून ''उपस्थिती पत्र' मिळवण्याची प्रमाणे सुरू केली आहे.

माध्यमांद्वारे (ओएव्हीएम), शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित केली जाईल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१ व ०५ मे २०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/ २०२०/ ७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ आणि १३ मे २०२२ च्या परिपत्रकांनुसार (त्यानंतर एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संबोधले जाते), कंपन्यांना सामान्य ठिकाणी सदस्यांच्या शारीरिक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणूनच, कंपनीच्या दिनांक २५ मे २०२२ च्या एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जात आहे.

कंपनी कायदा, २०१३ (वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे) आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट मध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना एजीएम नोटीस आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या इलेक्टॉनिक प्रती पाठवल्या गेल्या आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या https: //www.ashokabuildcon.com/Investors या वेबसाइटवर वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर आणि लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) च्या https://instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल ईमेलद्वारे पाठवणे पूर्ण झाले आहे.

२९ वी एजीएम सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी सदस्य १५ (पंधरा) मिनिटे आधी सामील होतील आणि कंपनी २९ वी एजीएम सुरू करण्यासाठी नियोजित वेळेनंतर १५ (पंधरा) मिनिटांनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेत सामील होण्यासाठी विंडो बंद करू शकते. सदस्यांनी लक्षात घ्यावे की व्हीसी/ओएव्हीएम सुविधा, दिलेल्या लिंकमध्ये https://instameet.linkintime.co.in वर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर १,००० सदस्यांच्या सहभागास परवानगी देते.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे नियम ४४ नुसार, कंपनी आपल्या सदस्यांना लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या इंस्टावोट प्लॅटफॉर्मद्वारे सुविधा प्रदान करत आहे ज्याद्वारे सदस्यांना एजीएमच्या नोटिसमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यान ई-मतदान करता येईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्याकडे कट-ऑफ तारखेनुसार, शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ रोजी असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. कंपनीने निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेसर्स शर्मा आणि त्रिवेदी एलएलपी (LLPIN: AAW ६८५०), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांच्या नियुक्त भागीदारांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्से घेते आणि एजीएम च्या नोटीसच्या डिस्पॅच नंतर सदस्य बनते म्हणजे कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार, १६ सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करते ती enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून फोलिओ/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक (१६ अंकी डीमॅट खाते क्रमांक) नमूद करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा https://instavote.linkintime लिंकला भेट देऊ शकते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-मतदानासाठी आधीच लिंक इनटाइममध्ये नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द मत देण्यासाठी वापरला जाऊ शकतो

सदस्यांनी खालील बाबी लक्षात घ्याव्यात:

अ) दुरस्थ ई-मतदानाचा कालावधी खालीलप्रमाणे असेल:

प्रारंभः मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता.

समाप्ती: गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर लिंक इंटाइमद्वारे अकार्यक्षम केले जाईल.

ब) रिमोट ई-मतदानाची तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही;

क) ज्या सदस्याने सभेपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंतु एजीएम दरम्यान त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार नाही.

ड) कोणतीही व्यक्ती ज्याचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थींच्या रजिस्टरमध्ये फक्त कट ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे, त्या दरम्यान दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल.

इ) एकदा सदस्याने मतदान केले की त्याला कींवा तिला ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;

फ) ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही त्यांना ई-मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपलब्ध करून दिली जाईल

ग) ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे त्यांना पुन्हा त्यांचे मत देण्याचा अधिकार राहणार नाही. जर एखाद्या सदस्याने दोन्ही पद्धतीने मतदान केले तर दूरस्थ ई-मतदानाद्वारे केले जाणारे मतदान प्रबल होईल आणि एजीएम दरम्यान केलेले मतदान अग्राह्य धरले जाईल. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि https://instavote.linkintime.co.in च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल लिहू शकतात.

२९ व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि इतर लागू तरतुदींच्या अनुषंगाने आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, १६ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांचा समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, दूरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

अशोका बिल्डकॉन लिमीटेड

ठिकाण: नासिक दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२२

सही/-(मनोज कुलकर्णी) कंपनी सचिव सदस्यता क्रमांक: FCS-7377